

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर

नॅक श्यामिती तर्फे 'अ+' दर्जा प्राप्त

ई पी ए सी क्रमांक - (०२४०) २४०३३१७ ते ४००
 कार्यालय दुर्धमनी - (०२४०) २४०३१०४ ते १०६
 कुलसचिव (का) - (०२४०) २४०३३३३
 कुलसचिव (नि) - (०२४०) २४००२०३
 फॅक्स - (०२४०) २४०३११३ / २४०३३३५
 तार - बायुमिटी
 Web Site - www.bamu.ac.in
 E-mail - registrar@bamu.ac.in



विद्यापीठ परिषद,
 छत्रपती संभाजीनगर - ४३२ ००४
 (महाराष्ट्र)

संदर्भ क्र. चई/भांडार/२०२६-२७/ 263

दिनांक: ०२/०५/२०२६

०५

विषय: दरपत्रक सादर करणे बाबत.

महोदय,

वरील विषयास अनुसरून कळविण्यात येते की, स्थावर विभागात **Purchase of Repairing Spare parts for Air-Coolers for Various Department in University Campus** खरेदी/ सेवा / देखभाल दुरुस्तोसाठी खाली नमुद केलेल्या तांत्रिक बाबींची पूर्तता करून दि. 13/5/2026, रोजी दुपारी 5:30 Pm. वाजेपर्यंत दरपत्रक सादर करावेत.

Sr. No.	Name of the Article with Description or Specification	Qty.	Rate	Total Cost
01	Air-Cooler Ghas	50		
02	Air-Cooler Motor Pump	20		
03	Air-Cooler Water Pump	20		
04	Air-Cooler Water Pipe	100 Ft.		
05	Air-Cooler Three Pin Cable Cod	20		
06	Air-Cooler Blades	12		
07	Pin Top 5 Amp	30		
08	Air-Cooler G.I. Jali	60		
09	Air-Cooler Wheel	60		
10	Air-Cooler Side Panel	24		
11	Air-Cooler Tee	36		
12	Air-Cooler Four Way Tee	12		
			Total Amount	

दरपत्रका सोबत खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

1. Copy of acknowledgement of Income Tax Return for last financial year
2. Copy of Registration Certificate / Shop Act. License Copy / Udyom Aadhar
3. PAN Card.
4. GST Registration.

विशेष टिप्पणी :-

- दरपत्रके दोन लिफाफ्यात सादर करावीत १) एका लिफाफ्यात वरील प्रमाणे तांत्रिकबाबीसह उपरोक्त कागदपत्रे असावेत २) दुसऱ्या लिफाफ्यात फक्त दर नमूद केलेले असावेत (दर सर्वकरांसहीत नमूद करावेत).
- नियमानुसार उपरोक्त कागदपत्रे आणि तांत्रिकबाबी असलेला पहिला लिफाफा उघडण्यात येईल. सर्व कागदपत्रे आणि विभागाच्या तांत्रिक बाबींची पूर्तता करणाऱ्या पुरवठाधारकांचा दर नमूद असलेला दुसरा लिफाफा उघडण्यात येईल.
- पात्र पुरवठाधारकांच्या कंपनीची प्रत, साहित्य कोणत्या कंपनीचे आहे, त्याची गुणवत्ता/दर्जा, विद्यापीठास सेवा दिलेली असल्यास समानधाकारक आहे किंवा नाही, या सर्व बाबींचा विचार करून साहित्य खरेदीची पुढील प्रक्रिया करण्यात येईल
- फक्त ब्रॅन्डेड कंपनीचेच दर नमूद केलेले असावेत. लोकल मेड किंवा असेंबल केल्या जाणाऱ्या साहित्याचा खरेदी/सेवा देखभाल दुरुस्तीकरीता प्राप्त दरपत्रकांचा विचार केला जाणार नाही.
- अधिकृत विक्रेता, अधिकृत वितरक, मुळ उत्पादक, लघु उद्योजक यांनी संबंधीत कागदपत्रे तांत्रिक लिफाफ्यासोबत सादर करावीत.
- पात्र पुरवठाधारकांनी सादर केलेले दर आणि प्रचलित बाजार दर तपासून सर्वात कमी (L₁) दर नमूद करणाऱ्या पुरवठाधारकांसोबत दरवाटाघाटी करण्यात येतील.
- दरवाटाघाटी नंतर अंतिम ठरलेल्या पुरवठाधारकांस रु. १ लक्ष वरील खरेदीसाठी आदेशप्रपत्र देण्यापूर्वी (As per Accounts Code 5.44) ५ % सुरक्षा ठेव (Security Deposit) ०१ वर्षांच्या कालावधी करीता वित्त व लेखा विभागात जमा करावी लागेल.
- रु. २.५० लक्ष वरील खरेदी, सेवा व देखभाल दुरुस्तीसाठी शासन निर्णयानुसार GST TDS 2% कपात केला जाईल असा उल्लेख दरमागणीपत्रात करण्यात यावा.

कार्यकारी अभियंता

214.
OK Suman